

3 Applicable to High Tension/ Extra High-Tension Services

- Voltage at which supply is required: - 11kV 33kV 132kV 220kV
- Basic for projection of contract demand – Diversity Factor assumed:
- Phasing of Contract Demand required (Yes/No):
If Yes, than provide the following details:

CD require (kVA) along with remark if any	Tentative Date from which required												
a)													
b)													
c)													

• Purpose of Installation

Whether Supply is needed through an independent feeder

Whether the above unit ever operated at some other place or applied for connection? Yes No

(a)Sanctioned Load:

(b)Service Connection No:

4 Any electricity dues outstanding on the premises for which connection applied for: - Yes No

5 Load Details (Applicable for Load Enhancement/Reduction & Contract Demand Enhancement/Reduction)

Particulars	Existing Load (A)	Additional Load (B)	Reduction in Load (c)	Total (A+B-C)
Motive Power Load (kW)				
Connected Load (kW/kVA)				
Contract Demand (kVA)				

6 The Wiring & Load details Certified by the following Licensed Electrical Contractor

Name		Email:			
Address					
License No		Valid Upto:	Ph No (s):	LEC Stamp	Signature

7 Load Details to be given in following format separately and signed by Applicant

Sr. No.	Name of Appliance / Machine	Load in kW	No. of Application / Machines	Total Load kW

* Attach Supporting documents as per documents list – Annexure A

8 Disclaimer: - This application for power supply when processed and considered by the distribution licensee cannot be treated or utilized as proof that the premises for which the power supply is sought is an authorized structure nor would such consideration of an application by the distribution license amount to proof ownership of premises.

वितरण परवानाधारकाने प्रक्रिया केल्यावर आणि विचारात घेतल्यावर वीज पुरवठ्यासाठीचा हा अर्ज ज्या जागेसाठी वीज पुरवठा मागितला आहे ती अधिकृत रचना आहे याचा पुरावा म्हणून हाताळता येणार नाही किंवा वापरता येणार नाही किंवा वितरण परवानाधारकाने केलेल्या परिसराचा अर्जाचा मालकीच्या पुराव्याप्रमाणे विचार केला जाणार नाही.

9 Declaration: - As per MITL Format

I hereby declare that

I will abide by the provisions of Electricity Act 2003 and Maharashtra Electricity Regulatory Commission (Electricity Supply Code and other condition of Supply) Regulation 2005. I will further abide by rules & regulations issued by regulatory bodies & MITL from time to time. I will pay the electricity bill as per prevailing MITL Tariff. If the premises is declared unauthorized then at the of vacation by competent authority, MITL will have liberty to remove the electric connection immediately.

The above information is true and if any false information is observed, I / we will be responsible for the consequence thereof.

Signature of Applicant

10 Applicant's Name: - _____

Name of Authorized:

Signatories: - _____

Date: -

--	--	--	--	--	--	--	--	--	--


Signature: _____

Mobile No.:

--	--	--	--	--	--	--	--	--	--	--	--

(Stamp of Organization Required for non-Residential Consumer)

Email ID: _____



Acknowledgement Receipt

For Office Use

Application No.: - _____

Signature & Office Stamp

Applicant Name: - _____

Representative MITL)

--	--	--	--	--	--	--	--	--	--

Application Received Date: -